



GATEWAY DISTRI PARKS LTD.



09 January 2020

The Stock Exchange, Mumbai
Phiroze Jeejeebjoy Towers
Dalal Street MUMBAI
Ph: 2272 1233 /34
Fax: 2272 3121 / 2037/ 2041 /2061/ 2039
Email : corp.relations@bseindia.com

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, MUMBAI – 51
Ph: 26598112 / 26598113 / 26598114
Fax: 26598120

Dear Sir / Madam,

Company No. : 532622 / GDL

Deb Scrip code: 958703/ 958704/ 958705/ 958706/ 958707/ 958708/ 958709/ 958710/
958711/958712/958713 / 958714 /958715

Sub: Press release

Sub: Newspaper Advertisement for transfer of equity shares of the Company to IEPF Authority
Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015

Please find enclosed herewith copies of the notice to shareholders published in the Business Standard (English newspaper) and Sakal (Marathi newspaper) on 9 January 2020, pursuant to IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Kindly take the information on record.

Yours faithfully,
For GATEWAY DISTRI PARKS LIMITED

Veena Nair
Company Secretary

Registered Office :

Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigad, Navi Mumbai - 400 707
Tel. : +91-22-2724 6500 to 12 (Board) • Fax : +91-22-2724 6538 • E-mail: gdcls@gateway-distriparks.com • Website : www.gateway-distriparks.com
CIN : L74899MH1994PLC164024

hereby given that the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2019 will be taken up for approval by the Board of Directors at the meeting to be held at Coffee Day Square, 23/2, Vital Mallya Road, Bengaluru - 560 001 on Friday, the 14th February, 2020. Also the trading window as per the Code of Conduct for Insider Trading of the Company shall remain closed from 01st January, 2020 to 16th February, 2020 [both days inclusive]. The Notice can be accessed in the website of the stock exchanges www.bseindia.com / www.nseindia.com and company's website www.sical.com/investors/financial.results.

For Sical Logistics Ltd
V.Radhakrishnan
Company Secretary

Place : Chennai
Date : 09.01.2020



GATEWAY DISTRI PARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Tal: Uran, Dt: Raigad, Navi Mumbai - 400 707
CIN: L74899MH1994PLC164024 Ph: +91 22 2724 6500 | Fax: +91 22 2724 6538
Email: investor@gateway-distriparks.com Website: www.gateway-distriparks.com

NOTICE

**TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR
EDUCATION & PROTECTION FUND**

As per the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education & Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 and Amendment Rules 2017 ("the Rules"), all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more shall be transferred to the demat account of IEPF Authority.

Shareholders to note that the dividend declared by the Company for the financial year 2011-12 and I Interim Dividend for FY 2012-13 has already been transferred to IEPF. The Company has communicated to the shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority during the FY 2019-20 by sending reminder letters in July / Oct / Dec 2019 for taking appropriate action. The said shares correspond to the unclaimed I Interim dividend declared for the FY 2012-13. The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website www.gateway-distriparks.com under Investor Relations- Unclaimed shares.

Concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be credited with the IEPF, may note that the Company would be issuing duplicate shares certificate(s) in lieu of the original share certificate(s) for the purpose of converting the physical equity shares into Demat form and then would transfer the same in favour of IEPF. Upon issue of the Duplicate share certificate(s), the original share certificate(s) registered in the shareholders name will automatically stand cancelled. For the equity shares held in demat form, the Company would inform respective Depositories of the shareholders by way of Corporate Action for effecting the transfer of such equity shares in favour of the Authority.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificates by the company for transfer of shares to IEPF authority, pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 18 January 2020 or such other date as may be extended, the Company shall transfer the shares to IEPF by the due date, in accordance with the said Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF, pursuant to the said Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF authority can be claimed back by them from IEPF authority by following the procedure prescribed in the Rules.

In case of any queries please contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., Unit: Gateway Distriparks Ltd., 247 Park, C-101, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai-400083. Tel: (022) 4918 6270 Fax: (022) 4918 6060 e-mail: lepf.shares@linkintime.co.in

Mumbai, 7 January 2020

For GATEWAY DISTRI PARKS LTD.
VEENA NAIR
Company Secretary

PUBLIC NOTICE

This is to bring in the notice of General Public that original (1) Agreement executed on 06.08.1998 and registered on 11.08.1998 at Serial no. CHA/3565/98 between Mr. Anil Ramchandra Prabhakar (Vendor) and Mrs. Rekha Rajesh Shah (Purchaser) and Mr. Rajendra Kumar Agarwal (Confirming Party / Builder) and (2) Agreement executed on 21.12.1997 between Mr. Rajendra Kumar Agarwal (Vendor) and Mr. Anil Ramchandra Prabhakar (Purchaser) - in respect of Unit No. 19, Ground Floor, admeasuring 200 Sq Ft., Agarwal Udyog Nagar, C.F.C. Building, constructed on land bearing S.No. 92, H.No. 3, 4, 10, 11, 12, 13, 16 & S.No. 93 H.No. 16, 17 & S.No. 94, H.No. 7, 8, 12, 13, 18, in the revenue village Waliv, Vasai (E), Tal: Vasai, Dist: Palghar are lost / misplaced by the current owner Mrs. Rekha Rajesh Shah and the said original agreement are not traceable after diligent search. If any person/institute/ firm/company is having any objection in respect of the said premises shall submit his/her/ their objection or any person/institute/ firm/company have found the said lost original agreement may submit the same with the below mentioned address within 15 days from publication of this Public notice falling which we shall hold that such rights or claims are waived and no objection shall be considered. Please note.

Sd/-
Advocate Anish Kalvert.
A-G/2, Dewan Niketan CHSL
Diwanman, Vasai (W), Dist. Palghar
VASAI Dt. 09.01.2020

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH,
Ground Floor, Aurora Towers, 9, Moledina Road, Pune - 411001.
Phone: 020-26133926, E-mail: bo8762@pnb.co.in

E-AUCTION SALE NOTICE TO GENERAL PUBLIC UNDER RULE 8 & 9 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002

Public Notice for E-Auction for Sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Punjab National Bank - secured creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Wherever there is" on 15.02.2020 for recovery of Rs. 3,67,30,245.28 as mentioned in demand notice dated 05.01.2016 plus further interest & cost hereunder to Punjab National Bank- secured creditor from M/s Black Gold Exim Pvt Ltd, the Borrower(s) / and Sh. Atul Sharad Kamble, Smt Pratinnya Atul Kamble, Sh. Rahul Sharad Kamble and Smt. Anuradha Rahul Kamble, the director(s)/guarantor(s). The Reserve Price & Earnest Money Deposit (EMD) and short description of the immovable property with known encumbrances (if any) is hereunder:

Detail of Property & Name of the Owner / Mortgagor / Guarantor	Details of Encumbrances known to the Banks	Reserve Price (Rs. in Lac)	EMD (Rs. in Lac)	Incremental Bid Amount (Rs. in Lac)
Lot 1 : All that piece and parcel of the land and building at Gut no. 12 and 15 situated at Village Talashet, Post - Poynad, Taluka Alibaug, District Raigad; situated within the Registration District Alibaug, District Raigad and within the limits of Gram Panchayat Talashet; total admeasuring 3.20 Hectore i.e. 32000 Sq Mtrs. Owned by Mr Atul Sharad Kamble and bounded as on or towards East : By Talashet Road, On or towards South : By Gut no. 12, On or towards West : By Property of Gayatri Bai Modi, On or towards North : By Property of Bipin Gala.	Not Known	185.00	20.00	1.00
Lot 2 : Plant and Machinery, Other movable assets, forming parts of fixed assets and current asset of the Borrower Company situated on above premises. Note : For auction in lot No.1 and Lot No.2 priority will be given to buyer of composite lot and bid for Plant and Machinery will be considered for sale only if no bid received for land & building.	Not Known	3.12	0.50	0.11

Other Details:

- The last date of EMD is 13.02.2020 and Date of Inspection is 11.02.2020 (with prior permission)
- Contact details of Authorised Officer: Sh. Virendra Singh, (M) 95890 41974.
- Date of e-auction: - 15.02.2020.
- Time of e-auction: - 16.00 Hrs to 17.00 Hrs (with extension of 5 minutes if necessary).
- For Detailed terms and conditions of the sale, please refer to link provided in 1) www://pnbindia.in 2) www://pnbindia.biz, 3) <https://eprocure.gov.in/epublish/app>.
- It is open to the Bank to appoint a representative and to make self-bid and participate in the auction.

Date: 09.01.2020, Place : Pune

Chief Manager and Authorized Officer
Punjab National Bank, Secured Creditor

